

**महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
ग्राहक तक्रार निवारण मंच
कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांचे समोर**

ग्राहक तक्रार क्र. २५९-२०१०/

दिनांक :

केस क्र. २५९/२०१०

श्री. शिवाप्पा मल्लाप्पा बसर्गी,
रा. सिध्दनाथ, ता. जत, जि. सांगली

अर्जदार

विरुद्ध

- | | |
|--|-----------------|
| <p>१) कार्यकारी अभियंता (का.) तथा नोडल ऑफीसर,
म.रा.वि.वितरण कं.लि., संवसु मंडळ कार्यालय,
मंडळ कार्यालय, विश्रामबाग, सांगली</p> | विरुद्ध पक्षकार |
| <p>२) कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित,</p> | |
| <p>विभागीय कार्यालय, कवठे महांकाळ, जि. सांगली</p> | |
| <p>३) सहाय्यक अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित,
उप विभागीय कार्यालय, संख, ता. जत, जि. सांगली</p> | |

कोरम :-

- १) श्री. बी.जी. पवार, अध्यक्ष,
- २) श्री. जी.बी. पानकर, सदस्य-सचिव
- ३) श्री. जी.सी. लेले, सदस्य

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग

(ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल)

विनियम २००६ मधील ८.२ चे तरतुदीनुसार

न्याय निर्णय

श्री. जी. बी. पानकर, सदस्य सचिव, ग्रा.त.नि.मंच, कोल्हापूर खालील प्रमाणे न्याय निर्णय देत आहेत.

श्री. शिवाप्पा मल्लाप्पा बसर्गी, रा. सिध्दनाथ, ता. जत, जि. सांगली यांनी मंचाकडे अनुसूची अमध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल) विनियम २००६ चे कलम ६.१० च्या तरतुदीनुसार दि. १३.१०.२०१० ला तक्रार दाखल केली. त्याचा तपशील खालील प्रमाणे –

ग्राहकाने आपल्या सिध्दनाथ येथील गट क्रमांक ३३ मधील शेतीपंपासाठी ५ अश्वशक्ती भाराचा नवीन वीज पुरवठा मिळावा यासाठी वि.प.कडे दि. ११.८.२०१० रोजी अर्ज दिलेला आहे. वितरण वाहिनीचा विस्तार आहे. वितरण कंपनीने कृती मानके विनियमानुसार त्यांना दि. १०.९.२०१० पर्यंत चलन देणे आवश्यक होते. ग्राहकाने अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, सांगली यांचेकडे तक्रार क्र. ३९५ दि. ११.८.२०१० नुसार रितसर तक्रार दाखल केली. कक्षाने दि. १३.८.२०१० रोजी आदेश पारीत केला. मंचाकडून अपेक्षित मदत - कृती मानके विनियमानुसार चलन देण्यास झालेल्या विलंबाबाबत भरपाई मिळावी.

प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दि. १.१२.२०१० रोजी सुनावणीस घेतली असतां, तक्रारदार गैरहजर, तक्रारदार प्रतिनिधी श्री. खापरे हजर. वितरण कंपनीतर्फे श्री.क्षीरसागर, नोडल ऑफीसर, सांगली, श्री. देशपांडे, सहाय्यक अभियंता, श्री. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता कवठे महांकाळ विभाग हे हजर होते.

दि. १.१२.२०१० रोजीच्या सुनावणीच्यावेळी श्री. खापरे यांनी ग्राहक प्रतिनिधी नसतांना बाजू मांडली या बाबत मंचास खेद वाटतो. यापुढे ग्राहकाने नामनिर्देशित केले असल्यासच प्रतिनिधी म्हणून सुनावणीच्यावेळी बाजू मांडावी असे या आदेशाद्वारे श्री. हरिभाऊ दिगंबर खापरे यांना सुचित करण्यात येत आहे.

वि.प.ने आपल्या दि. ३.११.२०१० च्या लेखी अहवालात तक्रारदार ग्राहकाचा शेतीपंप कनेक्शनसाठी दि. ११.८.२०१० रोजी अर्ज प्राप्त झाल्याचे मान्य केले व त्यांस दि. ६.१०.२०१० रोजी चलन देण्यात आले. ग्राहकाचे कनेक्शनसाठी ०.२४ कि.मी. लघुदाब वाहिनीचा विस्तार करण्याचे काम आहे असे नमूद केले आहे. वि.प. तर्फे चलन देण्यास उशीर झाल्याचे मान्य केले, परंतु विलंबाबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे कृती मानके विनियमातील तरतुदीनुसार ग्राहकास विलंबापोटी भरपाई देणेची वि.प.ची जबाबदारी आहे व ग्राहकाचा तो हक्क आहे. दि. १०.९.२०१० ते ६.१०.२०१० या कालावधीतील विलंबापोटी प्रति आठवडा रु. १००/- या प्रमाणे ४ आठवड्यांचे रु. ४००/- भरपाई वि.प. तक्रारदार ग्राहकास देणेस जबाबदार आहे. खालील प्रमाणे आदेश –

आदेश

- १) तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- २) वितरण कंपनीने दि. १०.९.२०१० ते ६.१०.२०१० या कालावधीतील विलंबापोटी प्रति आठवडा रु. १००/- या प्रमाणे ४ आठवड्यांच्या विलंबापोटी रु.४००/- ग्राहकास भरपाई म्हणून रितसर वीज जोडणीनंतर दोन बिलींग सायकलमध्ये समायोजन करून उर्वरित रक्कम रोखीने द्यावी.

- ३) सदर आदेशाची अंमलबजावणी केल्याचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल) विनियम २००६ C.७ नुसार वि.प. यांनी मंचास कळवावे.
- ४) या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असलेस त्यांना आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांचे आंत मा. विद्युत लोकपाल, केशवा, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१ यांजकडे करता येईल.

दिनांक :

(जी. बी. पानकर)

सदस्य सचिव

श्री. बी. जी. पवार, अध्यक्ष :

श्री. जी. सी. लेले, ग्राहक सदस्य :

एकमताच्या / बहुमताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.